

शासकीय /निमशासकीय सेवेत नियुक्त झालेले /
होणाऱ्या अंध / क्षीणदृष्टी /मुकबधीर व अस्थिव्यंग
कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध
करून देणेबाबत

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: अपंग- २०१२/ प्र.क्र. ३२/ अ.क. -२

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

तारीख: १६ मे, २०१३

वाचा —

- १) शासन निर्णय क्रमांक: न्यायाप्र-२०११/प्र.क्र.४/सुधार- ३, दिनांक ३ जून, २०११
- २) शासन निर्णय क्रमांक: अपंग-२०११/ प्र.क्र.९१/सुधार- ३, दिनांक २० जुलै, २०११
- ३) शासन निर्णय क्रमांक: अपंग- २०१२/ प्र.क्र. ३२/ अ.क. -२, दि.३ मार्च, २०१२
- ४) शासन निर्णय क्रमांक: अपंग- २०१२/ प्र.क्र. ३२/ अ.क. -२, दि.६ सप्टेंबर, २०१२
- ५) शासन निर्णय क्रमांक: अपंग- २०१२/ प्र.क्र. ३२/ अ.क. -२, दि.२७ डिसेंबर, २०१२

प्रस्तावना —

मा. उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली जनहित याचिका क्र.३२९४/२०१० च्या अनुषंगाने शासकीय / निमशासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना तातडीने विहित मुदतीत सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणांचा पुरवठा करणे बंधकारक असल्याने वित्त विभागाच्या दिनांक १५ /०५/२००९ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या खरेदीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याची अट संदर्भाधीन शासन निर्णय क्र. ३ अन्वये दि.३१ मार्च, २०१३ पर्यंत या प्रकरणापुरती शिथील करण्यात आली होती. सदर अट आणखी काही कालावधीकरीता शिथील करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय—

शासकीय / निमशासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान /उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत या विभागाच्या संदर्भाधीन दिनांक ३ जून, २०११ व दिनांक २० जुलै, २०११ च्या शासन निर्णयान्वये खरेदीबाबत वित्त विभागाच्या, शासन निर्णय, दिनांक १५/०५/२००९ अन्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्याची अट शासन निर्णय दिनांक २७/१२/२०१२ अन्वये दि. ३१ मार्च, २०१३ पर्यंत शिथील करण्यात आलेली होती. सदर अट आता दि. ३१ मार्च, २०१४ पर्यंत शिथील करण्यात येत आहे. तसेच उपरोक्त दि.३/६/२०११ व दि.२०/७/२०११ च्या शासन निर्णयान्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या पुरवठादारांच्या यादीसही दि.३१ मार्च, २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी प्रत्येक विभागाने त्यांच्या आस्थापनेवरील अपंग कर्मचाऱ्यांना पुरवावयाची उपकरणे त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून उपरोक्त पुरवठादारांच्या यादीतील पुरवठादार/उत्पादक यांचेकडून थेट पद्धतीने खरेदी करावी.

२. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक (संदर्भ क्र. १९६/१३/विनियम, दि. १६/०३/२०१३) सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०५१६१२३०२५४२२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र. पां. लुबाळ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,

२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा. मंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा. राज्यमंत्री (सा.न्या.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. सर्व अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव /सचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई (प्रसिध्दीसाठी)
८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँक ऑफ इंडिया बिल्डींग, हुतात्मा चौक, मुंबई (पत्राने),
९. सर्व विभागीय आयुक्त,
१०. आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे,
१२. आयुक्त, वि.जा.भ.ज.व इ.मा.व. संचालनालय, पुणे,
१३. सर्व जिल्हाधिकारी,
१४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
१५. सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी,
१६. सर्व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण,
१७. सर्व समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,
१८. कक्ष अधिकारी /आस्था-२, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग /विभागातील सर्व कार्यासने/
१९. निवड नस्ती, का- अपंग कल्याण-२.